Anuroop Packaging Limited

CIN: L25202MH1995PLC093625

REGISTERED. OFFICE – 105, AMBISTE BUDRUK, POST KHANIVALI, TAULKA – WADA, PALGHAR - 421303. CORPORATE OFFICE – 607, 6TH FLOOR, IJMIMA COMPLEX, OFF. LINK ROAD, MALAD WEST, MUMBAI – 400064. Contact No.: 022-49240182/83 Email ID: info@anurooppackaging.com

Date: 05.09.2023

To, The Manager, Corporate Relationship Department, BSE Limited, Phiroz jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001, MH

Scrip Code: 542865

Subject: Compliance under Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended from time to time ("Listing Regulation").

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 and Regulation 47 of the Listing Regulations, please find enclosed newspaper clippings of the advertisement published on September 05, 2023 regarding dispatch of Notice of 28th Annual General Meeting of the Company together with Annual Report and instructions of remote e-voting through e-mails whose e-mail addresses have been registered with the depositories/Company. The said advertisements were published in the following newspapers:

1.FINANCIAL EXPRESS (English Edition) 2.PRATAHKAL (Marathi Edition)

The newspaper publication is also uploaded and available on our website at the following link: http://anurooppackaging.com/.

Please take the note of the same.

Thanking you,

Yours faithfully,

For Anuroop Packaging Limited

uh. la .-

Akash Amarnath Sharma Managing Director DIN: 06389102

Encl: as above



17

TION LTD.			JR PERFE	RAL BA CT BANKING	PARTNER	IOWERS.	Regd. Office: 32, Heera Panna Market Pur Road, Bhilwara - 311001 (Rajasthan) India Ph: - 01482-246983 Email: ykladdha@hotmail.comWebsite: www.manomaytexindia.com CIN:L18101RJ2009PLC028647 NOTICE TO MEMBERS OF 14th ANNUAL GENERAL MEETING OF SHAREHOLDERS, VOTING AND BOOK CLOSURE Pursuant to the provision of Companies Act, 2013 ("ACT") and rules framed there under and the SERIE (dilation of Chiraction of Companies Act, 2013 ("ACT") and rules framed there under and	THE MIDLAND RUBBER & PRODUCE COMPANY LIMITED Regd. Office: 27/1032, Panampilly Nagar, Kochi, Ernakulam- 682 036, Kerala Tele: 0484–2315312 Fax: 0484–2312541 E-mail:secmidland@avtplantations.co.in CIN: U25191KL1937PLC000691 NOTICE OF THE 86 TH ANNUAL GENERAL MEETING
ed 04.09.2023 Bijulee Bhawan, nterest (EOI) for roject as per the	ALUVA, KERALA, INDIA - 683 101 Phone: 0484-2622263, E-MAIL: secretarial@federalbank.co.in, Website: www.federalbank.co.in, CIN: L65191KL1931PLC000368			bank.co.in,		the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 ["SEBI (LODR) Regulations], The Notice is hereby given that fourteen Annual General Meeting ("AGM") of the Shareholders of the company will be held on Tuesday, 26th September, 2023 at 01:00 P.M.(IST) at 32, Heera Panna Market, Pur Road, Bhilwara-311001 Rajasthan (India) with presence of physical quorum to transact the business as set out in the notice of the Annual General Meeting (AGM).	E-VOTING AND BOOK CLOSURE NOTICE is hereby given that the 86th Annual General Meeting ('AGM') of the Members of The Midland Rubber & Produce Company Limited will be held on Saturday, September 30, 2023 at 11.00 A.M. at the Registered Office	
www.assam	bee	NOTICE OF tice is hereby giv en reported lost. Le orted as lost shall	en that etter of C	the followin onfirmation	in lieu of Share	cates have Certificates	The Notice convening AGM along with Annual Report of the company has been sent through electronic mode on 04th September, 2023 to all shareholders of the company whose Email Addresses were registered with Company/ Depository Participants. The Copy of Annual Report along with copy of Notice is also available on the Company's website http://manomaytexindia.com/annual_report.html, https://www.bseindia.com//, https://www.nseindia.com/	at No.27/1032, Panampilly Nagar, Kochi, Ernakulam – 682 036, to transact the business as set out in the notice of AGM, sent to the members individually. The Notice of 86th AGM and Annual Report for the financial year ended March 31, 2023 have been sent to all eligible members individually at their addresses registered with the Company / Share Transfer Agent of the
er (H&C) i/c ir, Guwahati-01		days from the dat	e of publ	ication of thi	s notice.	NO. OF	The Board of Directors has appointed Mr. R.K. Jain of M/s. R. K. Jain & Associates, Practicing Company Secretary as the scrutinizer for the conduct of the voting process in a fair and transparent manner.	Company by the permitted mode. These documents are also available for inspection at the Registered Office of the Company during normal
	No.		FOLIO	CERT.NO.	DIST.NO. 14873941-	SHARES	NOTICE IS FURTHER given Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and regulation 42 of SEBI (Listing obligation and disclosure requirement), the register of members and the share	business hours on working days except Saturdays, Sundays and public holidays prior to the date of the AGM. In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule
s Limited ited) 500081, Telangana. AL MEETING	1	DELIA ZACHARIA MARGARET ANTONY	42212	505487 604708	14876190 1708466048- 1708468297	4500	transfer books of the Company will remain closed from 20th September 2023 to 26th September 2023 (both days inclusive). The Company has fixed the 19th September 2023 as the Record date/cut-off date for the purpose of determining members eligible for voting in the ensuing Annual General Meeting. For any grievance/ queries members are requested to contact Mr. Kamesh Shri Shri Mal,	20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, Members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system from a place other than the venue of the AGM ('remote e-voting').
pany is scheduled 1 through Video t to the applicable rs dated April 08,	2	KRISHNA MUKHERJEE	71214	605999	1710739328- 1710744982	5655	Company Secretary, Manomay Tex India Limited at Registered Office: 32, Heera Panna Market, Pur Road, Bhilwara, Rajasthan 311001 India. Email: cs@manomaytexindia.com, Tel: 01482-246983. For: Manomay Tex India Limited	The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited ('CDSL') as the Agency to provide e-voting facility. Members holding shares in physical form or in dematerialized form may cast their vote electronically on the Business as set out in the Notice.
2021, December ed by the Ministry 022 and January d of India, in this		ace: Aluva te : 05.09.2023				Sd/- hir P Rajdev y Secretary	Date : 04-09-2023 (Kamesh Shri Shri Mal) Place : Bhilwara (Raj.) India Company Secretary	The remote e-voting facility shall commence on Wednesday, September 27, 2023 at 9:00 a.m. and shall end on Friday, September 29, 2023 at 5:00 p.m. E-voting portal shall be blocked after the aforesaid date and time for voting. Once the vote is cast by the member on any resolution, the member
g the 31st AGM. or FY 2022-23 will are registered with	A	NUROOI				IITED	K.C.P.SUGAR AND INDUSTRIES CORPORATION LIMITED	shall not be allowed to change it subsequently. The procedure and other details of remote e-voting are described in the Notice of the AGM.
in dematerialized, with their relevant olding shares in esses and mobile Securities Ltd., at	Em	Registered Offic Maharash ail: info@anurooppa	ce: Ambis ntra, 4213 ackaging.	03. Tel No: 0 com Website	(hani Tal Wada, F 22-49240182/83,	- ackaging.com/	ConstraintRegistered Office: 'Ramakrishna Buildings', No.239, Anna Salai, Chennai - 600006ConstraintCIN: L15421TN1995PLC033198ConstraintTel: 044 - 28555171 - 176 Fax: 044 - 28546617 e-mail: secretarial@kcpsugar.com Website: www.kcpsugar.com	Members who have not cast their votes through remote e-voting can exercise their votes at the AGM. The Company will provide the facility of voting through Poll at the AGM Venue. The Members who have already cast their vote by remote e-voting may also attend the Meeting but shall not be entitled to cast their vote again.
ises. Il also be made ebsite of the stock ww.bseindia.com	Co Go	AN DTICE is hereby give mpany will be held o Iden Chariot, wester	D E-VOT an that the m Wednes m express	EXAMPLE AND A CONTRACT AND A CONTRAC	CMATION General Meeting stember, 2023 at -8, Vasai, Thane, I	(AGM) of the 05:00 p.m. at Maharashtra,	NOTICE is hereby given that the 28 th Annual General Meeting ('AGM') of K.C.P.Sugar and Industries Corporation Limited ('Company') will be held on Wednesday, the 27 th Day of September, 2023 (27/09/2023) at 11.00 AM through Video Conferencing to transact the businesses set forth in the Notice of AGM. The 28 th Annual Report of the Company containing Notice of AGM, Financial Statements, Reports	The cut-off date for the purpose of e-voting is September 23, 2023, and a person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by depositories as on 'cut-off date' shall only be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM Venue.
roting') to all its of the 31st AGM. 31st AGM. Jogies Limited dia Limited)	has to De Aff	1208 to transact the s sent the Notice of / Members whose e positories in accord airs dated May 5, 2	AGM on 5 mail add ance with 020 read	September, resses are re the circular is with circulars	2023 through ele egistered with th ssued by Ministry dated April 8, 20	ctronic mode e Company/ of Corporate 020 and April	of Auditors and Directors has been sent only by email to all those Shareholders who have registered their e-mail addresses with the Company / RTA / Depository Participant, as the case may be, in terms of applicable notifications of MCA. The Annual Report is also available in the Website of the Company at <u>www.kcpsugar.com</u> and Websites of the Stock Exchanges at <u>www.nseindia.com</u> and <u>www.bseindia.com</u> and Website	Shareholders may note that the Board of Directors in their meeting held on August 09, 2023 had recommended a Final dividend of Rs.50/- per equity share (500%). The record date for the purposes of Final dividend for the Financial Year 2022-23 will be September 23, 2023. The Final dividend, once
aju iance Officer	 2020 (collectively referred to as "MCA Circulars") and SEBI Circular dated May 12, 2020. The Annual Report for Financial Year 2022-23 is available and can be downloaded from the Company's website <u>http://anurooppackaging.com/</u> and websites of Stock Exchanges i.e. BSE Limited at <u>www.bseindia.com</u>, and on 				2-23 is available ://anurooppackag	and can be ing.com/ and	of NSDL at evoting.nsdl.com. In accordance with the notifications of SEBI and MCA, Shareholders can join and participate in the AGM only through Video Conferencing and can exercise their voting right only by e-Voting. Important Event Dates pertaining to the AGM of the Company are as follows:	
D	the website of KFintech at https://evoting.kfintech.com . Incompliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time			ntech.com. Incon with Rule 20 of th , as amended from	npliance with e Companies n time to time	Cut-Off Date (Members who are holding Shares (both physical and Demat) as on such date will be eligible to cast their vote and attend AGM and20/09/2023	warrants/demand drafts will be sent out to their registered addresses. To avoid delay in receiving the dividend, Shareholders are requested to update their KYC with their depositories (where shares are held in dematerialized mode) and with the Company's Registrar and Share Transfer Agent viz.	
sturba Gandhi	and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Member are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using				are provided with	n the facility to	Dividend) Book Closure Dates 21/00/2022 to 27/00/2022	Cameo Corporate Services Limited (where the shares are held in physical mode) to receive the dividend directly into their bank account on the
titd.com	cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system (e-voting) provided by M/s. KFin Technologies Private					Real Provide State	(Closure of Share Transfer Books and Register of Members / Register of Beneficial Owners) (both days inclusive)	pay-out date.

Any person who acquires shares after despatch of the Notice of AGM and holding shares as on the cut-off date may obtain the login ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com by mentioning their Folio No. or DP id & Client id No.

M/s. V Suresh Associates, Practicing Company Secretaries, Chennai, has been appointed as Scrutiniser for the remote e-voting process and voting through physical ballot at the AGM. The Notice of AGM will be available on the CDSL's website www.evotingindia.com. For detailed instruction pertaining to e-voting, members may please refer to the section 'e-voting instructions' in notice of the Annual General Meeting. In case of queries or grievances pertaining to e-voting procedure, shareholders may refer the Frequently Asked Questions(FAQs) for the shareholders and e-voting user manual for shareholders available at the download section of www.evotingindia.com or may contact Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing- 25th Floor, Marathon Futurex, Mafatial Mill Compounds, NM Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai- 400 013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call at toll free no. 1800 22 55 33. Notice is also given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, that the register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from September 24, 2023 to September 30, 2023 (both days inclusive) for annual closing and for the purpose of 86th AGM.

ASSAM POWER GENERATION CORPORA

E.O.I. No. APGCL/CGM (H&C)/2023-24/BSHEP/19 dated The Chief General Manager (Hydro & Civil), APGCL, 3rd floor, Bi Paltanbazar, Guwahati-781 001, Assam invites Expression of Int the development of 4.7 MW Bordikorai Small Hydro Electric Proj following details; Bid start date : 05/09/2023 : 17:00 Hours of 19/09/2023 Bid end date Bid submission date : 12:00 Hours of 20/09/2023 Bid opening date : 15:00 Hours of 20/09/2023 Further details will be made available in the website y tenders.gov.in and www.apgcl.org

Sd/-, Chief General Manager APGCL, Bijulee Bhawan, Paltanbazar, FC/Advt/23-24/48

Equippp Social Impact Technologies (Formerly known as Proseed India Limit 8th Floor, Western Pearl Building, Hitech City Road, Kondapur, Hyderabad-50 INFORMATION REGARDING 31ST ANNUAL GENERA 31st Annual General Meeting ('AGM') of the members of the Compa to be held on Saturday, 30th September 2023 at 02.30 PM Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM"), pursuant to provisions of the Companies Act, 2013 read with General Circulars 2020, April 13, 2020, May 05, 2020, January 13, 2021, December 08, 2 14, 2021 May 05, 2022 and December 28, 2022 respectively, issued of Corporate Affairs and circulars dated January15,2021, May13, 202 05, 2023 respectively, issued by the Securities and Exchange Board regard to transact the businesses as set out in the Notice convening t The electronic copy of the Notice of 31st AGM and Annual Report for be sent, in due course, to all those members whose email addresses are the Company/Depository Participants. Shareholders holding shares in are requested to register their email addresses and mobile numbers wi depositories through their depository participants. Shareholders hole physical mode are requested to furnish their folio number, email addres numbers with the Company's Registrar and Share Transfer Agent CIL Se rta@cilsecurities.com, if they have not registered their email addresse

The Notice of 31st AGM and Annual Report for FY 2022-23 will available on the Company's website at http://equippp.in and at the website at http://equippp.in and at http://equippp.in and at the website at http://equippp.in and at http://equippe.in at http://equippp.in at http://equippe.in Exchanges i.e. NSE & BSE at https://www.nseindia.com & https://www and on the website of CIL Securities https://www.cilsecurities.com

The Company is providing remote e-voting facility ('remote e-vot members to cast their vote on all resolutions set out in the Notice of Detailed procedure for remote e-voting is provided in the Notice of 31s

For Equippp Social Impact Technolo (Formerly known as Proseed India Sd/- Karthik V Potharaju **Company Secretary and Compliar** Place: Hyderabad Date: 04th September 2023 M.No.: A53054

UNITED DRILLING TOOLS LIMITED CIN: L29199DL1985PLC015796 Regd. Office: 139 A, First Floor, Antriksh Bhawan, 22, Kastu Marg, New Delhi-110001 E-mail ID: compsect@udtltd.com, Website: www.udtltd.com Phone No. 0120-4213490, Fax No. 0120-2462674

NOTICE OF 41ST AGM, E-VOTING AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 41st Annual General Meeting ('AGM') of the shareholders of United Drilling Tools Limited ('Company') will be held on Tuesday, September 26, 2023 at 11.30 a.m. IST through Video Conferencing ('VC' Other Audio Video Means ('OAVM') in compliance of the Ministry of Corporate Affairs ('MCA') vide General Circular No. 10/2022 dated 28/12/2022 and Securities and Exchange Board of India ('SEBI') vide Circular No. SEBI/HO/CFD/Pod-2/P/ CIR/2023/4 dated 05/01/2023 and other various Circulars and clarifications permitted the holding of AGM through VC/OAVM, without the physical presence of the Members at common venue.

electronic voting system (e-voting) provided by M/s. KFin Technologies Private Limited ("KFintech"). The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid -up equity share capital of the Company as on Wednesday, September 20, 2023 ('cut-off date')

The remote e-voting period commences on September 23, 2023 (9:00 a.m.) and ends on September 26, 2023 (5:00 p.m.). During this period, Members may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled by M/s. KFin Technologies Private Limited ("KFintech"), thereafter. Those Members, who shall be present in the AGM and had not cast their votes on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so shall be eligible to vote through ballot voting system during the AGM. The Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their votes again. Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds shares as of the cut-off date; may obtain the login ID and password by sending a request at evoting@Kfintech.com. However, if he/she is already registered with M/s. KFin Technologies Private Limited ("KFintech"), for e-voting then he/she can use his/her existing User ID and password for casting the votes. In compliance with the General Circular numbers 20/2020, 14/2020, 17/2020 and all other applicable laws and circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA), Government of India and Securities and Exchange Board of India (SEBI), electronic copies of the Notice of the AGM and Annual Report for fiscal 2023 will be sent to all the shareholders whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s). Shareholders holding shares in dematerialized mode, are requested to register their email addresses and mobile numbers with their relevant depositories through their depositary participants. Shareholders holding shares in physical mode are requested to furnish their email addresses and mobile numbers with the Company's Registrar and Share Transfer Agent M/s. KFin Technologies Private Limited("KFintech"). For details relating to remote e-voting, please refer to the Notice of the AGM.

Cut-Off Date (Members who are holding Shares (both physical and Demat) as on such date will be eligible to cast their vote and attend AGM and Dividend)	20/09/2023
Book Closure Dates (Closure of Share Transfer Books and Register of Members / Register of Beneficial Owners)	21/09/2023 to 27/09/2023 (both days inclusive)
Remote e-Voting commences on	24/09/2023 (from 9 AM)
Remote e-Voting ends on	26/09/2023 (till 5 PM)
AGM through Video Conferencing	27/09/2023 at 11 AM
e-Voting at the AGM	27/09/2023 (commences after the conclusion of AGM and will be open till the expiry of half an

- The members attending the AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the guorum under Section 103 of the Act.
- Electronic Copies of the Notice of AGM and Annual Report FY 2022-23 have been sent to all members whose email IDs are registered with the Depository Participants The dispatch of Notice of AGM has been completed on September 02, 2023.
- Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date of September 16, 2023 may cast their vote through remote e-Voting as well as e-Voting at AGM on the Ordinary and Special Business as se out in the Notice of AGM.
- The remote e-voting shall commence on Saturday, September 23, 2023 (10.00 a.m. IST) and end on Monday, September 25, 2023 (05.00 p.m. IST) The remote e-Voting facility shall be disabled by CDSL thereafter and once the vote on a resolution is cast by a member, the member shall not be allowed to change it subsequently.
- The record date for purpose of determining entitlement of shareholders for the final divided for financial year 2022-23 is August 26, 2023. The payment of divided shall be made on October 10, 2023, subject to the shareholders approval at 41st AGM.
- Any person who acquires shares of the Company and becomes members of the Company after sending the notice of the AGM and holding shares as on the cutoff date may obtain the login ID and password by sending an email to helpdesk.evoting@cdslindia.com or maheshcp@alankit.com by mentioning their Folio No./DP ID and Client ID. However, if a person is already registered with CDSL for remote e-Voting then existing user ID and password can be used for casting the votes.
- The Notice of AGM and Annual Report 2022-23 is available on the Company's website www.udtltd.com and also on the website of Stock Exchange's website www.bseindia.com and www.nseindia.com.
- In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com.
- 0. The results of the e-voting along with the Scrutinizers' Report shall be placed on the Company's website www.udtltd.com and the Company shall simultaneously forward the results to the Stock Exchange/s i.e; BSE Limited and National Stock Exchange of India Limited.
- BOOK CLOSURE . The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Monday, September 18, 2023 to Tuesday, September 26, 2023 (both days inclusive) for taking record of the Members of the Company.

Members are requested to carefully read all the notes set out in the AGM Notice and in particular, instruction for joining the AGM, manner of casting votes through remote e-voting and voting at AGM.

For United Drilling Tools Limited

Sd/

Anand Kumar Mishra Place: Noida Date: 04.09.2023 **Company Secretary**

TITAGARH RAIL SYSTEMS LIMITED (Formerly TITAGARH WAGONS LIMITED) CIN: L27320WB1997PLC084819 Registered Office: Titagarh Towers, 756 Anandapur, E.M Bypass, Kolkata 700107 Contact: +91 33 40190800, Fax: +91 33 40190823 Email: investors@titagarh.in, Website: www.titagarh.in

Members are hereby informed that the 26th Annual General Meeting ('AGM') of Titagarh Rail Systems Limited (Formerly Titagarh Wagons Limited) ('the Company') will be held on Friday, 29th September, 2023 at 11:00 a.m. (IST) through Video Conferencing ('VC')/Other Audio Visual Means ('OAVM') without physical presence of the members at a common venue, in conformity with the applicable provisions of the Companies Act, 2013 ('Act') and the Rules made thereunder read with Circulars issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India.


In compliance with the relevant circulars and regulatory requirements, the Notice of AGM and Annual Report 2022-23 will be sent only through electronic mode to those members whose email addresses are registered with the Company or with the Depository Participants. The Notice of AGM and the Annual Report 2022-23 will also be available on the Company's website at www.titagarh.in and on the websites of the Stock Exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com, where the Company's shares are listed and on the website of the e-voting agency - National Securities Depository Limited ('NSDL') i.e. www.evoting.nsdl.com. Physical copies of the Notice of AGM and Annual Report 2022-23 shall be sent to the shareholders upon request. In terms of section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management & Administration Rules), 2014, the Resolutions for consideration at the 26th AGM will be transacted through remote e-voting (i.e., facility to cast vote prior to AGM) and also e-voting during the AGM, for which the services of National Securities Depository Limited ('NSDL') have been engaged by the Company.

If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting , you may refer to the Help & Frequently Asked Questions (FAQs) and E-voting user manual available at the download section of https://evoting.kfintech.com (KFintech Website) or Mr. Umesh Pandey, Manager (Unit: Affle (India) Limited) of KFin Technologies Private Limited, Selenium Tower B, Plot 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad -500032, Telangana, India or at einward.ris@kfintech.com and at evoting@kfintech.com or call KFintech'stoll free No. 1-800-3454-001 for any further clarifications.

Place : Thane

Date : 05" September, 2023

For Anuroop Packaging Limited Sd/-Akash Amarnath Sharma Managing Director DIN: 06389102



the purpose of guorum under Section 103 of the Act. In compliance with the relevant circulars, the notice of the AGM and the standalone financial statements for the financial year 2022-23, along with Board's Report, Auditors' Report and other documents required to be attached thereto (i.e. Annual Report 2022-23) will be sent to all the Members through electronic mode whose email IDs are registered with the Registrar & Transfer Agent (RTA) of the Company or Depositories. The aforesaid documents are also on the website of the Company at www.tcifl.in, website of NSDL, our e-voting facility provider, at www.evoting.nsdl.com and websites of the stock exchanges i.e. National Stock Exchange ofIndia Limited at www.nseindia.com and BSE Limited at www.bseindia.com.

hour after the conclusion of AGM)	l
Instructions for e-Voting and attending the AGM through Video Conferencing are provided in detail in	L
the Annual Report and are also available in the Website of the Company at www.kcpsugar.com	L
Members may post their questions by email addressed to secretarial@kcpsugar.com not less than 2	L
days before the date of Annual General Meeting by providing relevant Membership details for the	L
purpose of identification including Name, Folio Number / Client ID / DP ID and the same will be	L
addressed by the Company in the Annual General Meeting, suitably.	L
// BY ORDER OF THE BOARD //	
	L

For K.C.P.SUGAR AND INDUSTRIES CORPORATION LIMITED Place: Chennai **ARAVINDKUMAR.V** Date: 05/09/2023 Company Secretary

	(Insolvency Resolution Process for Con RELEVANT PA	
1.	Name of the corporate debtor along with PAN/ CIN/ LLP	Grey's Exim Private Limited U51909MH2005PTC151601
2.	Address of the registered office	A/2 309 Shah & Nahar Industrial Estate Dhanraj Mill Compound Lower Parel Mumbai 400013 (Maharashtra)
3.	URL of website	Not available
4.	Details of place where majority of fixed assets are located	Two Galas located at A/2 309 & 242 Shah & Nahar Industrial Estate Dhanraj Mill Compound Lower Parel Mumbai 400013 (Maharashtra)
		Plant and Machinery is located at Saptagiri Bottle Suppliers, No. 46/2, Dasana Pura, Bangalore North-562162. (The Corporate Debtor is not operational from 2019-2020)
5.	Installed capacity of main products/ services	Not available
6.	Quantity and value of main products/ services sold in last financial year	Revenue from operations was INR 54,72,28,275 as on 31st March 2019 (As per the last available Balance sheet)
7.	Number of employees/ workmen	Currently there are no employees/workmen
8.	Further details including last available financial statements (with schedules) of two years, lists of creditors, relevant dates for subsequent events of the process are available at:	Mail to greyexim.cirp@gmail.com
9.	Eligibility for resolution applicants under section 25(2)(h) of the Code is available at:	http://ssarvi.com/running-cases.php
	Last date for receipt of expression of interest	20/09/2023
11.	Date of issue of the provisional list of prospective resolution applicants	30/09/2023
	Last date for submission of objections to provisional list	05/10/2023
13.	Process email id to submit EOI	Mail to greyexim.cirp@gmail.com
Res Pro	ie: The information mentioned herein is based solution Professional as of now. Any additio fessional will be updated from time-to-time to pers he Email ID mentioned against Sr. No. 8	nal information received by the Resolution

Namokar Trade (India) Limited

Registered Office: Diamond Arcade, 5th - FR, FL - 504 68, Jessore Road, Kolkata - 700055 CIN: L51909WB1985PLC038407 Phone: +91-33-3297- 7609; E-mail: rattan.namokar@gmail.com; Website:www.namokartrade.com

NOTICE IS HEREBY GIVEN that the 42nd Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Thursday, September 28, 2023, at 11:00 a.m. at Diamond Arcade, 5th Floor, FL-504, 68, Jessore Road, Kolkata - 700055, to transact the business as mentioned in the Notice of AGM sent along with the Audited Financial Statements of the Company for the year ended March 31,

By order of the Board For The Midland Rubber & Produce Company Limited (Sd/-) Ajit Thomas Date : September 04, 2023 Chairman

THE NELLIAMPATHY TEA & PRODUCE COMPANY LIMITED

Place : Kochi

Regd. Office: 27/1032, Panampilly Nagar, Kochi, Ernakulam- 682 036, Kerala Tele: 0484-2315312 Fax: 0484-2312541 E-mail:secnelliampathy@avtplantations.co.in CIN: U01132KL1943PLC000782

NOTICE OF THE 80th ANNUAL GENERAL MEETING E-VOTING AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 80th Annual General Meeting ('AGM') of the Members of The Nelliampathy Tea & Produce Company Limited will be held on Saturday, September 30, 2023 at 11.30 a.m. at the Registered Office at No.27/1032, Panampilly Nagar, Kochi, Ernakulam - 682 036, to transact the business, as set out in the notice of AGM, sent to the members individually.

The Notice of 80th AGM and Annual Report for the financial year ended March 31, 2023 have been sent to all eligible members individually at their addresses registered with the Company / Share Transfer Agent of the Company by the permitted mode. These documents are also available for inspection at the Registered Office of the Company during normal business hours on working days except Saturdays, Sundays and public holidays prior to the date of the AGM.

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, Members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system from a place other than the venue of the AGM ('remote e-voting'). The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited ('CDSL') as the Agency to provide e-voting facility. Members holding shares in physical form or in dematerialized form may cast their vote electronically on the Business as set out in the Notice.

The remote e-voting facility shall commence on Wednesday, September 27, 2023 at 9:00 a.m. and shall end on Friday, September 29, 2023 at 5:00 p.m. E-voting portal shall be blocked after the aforesaid date and time for voting. Once the vote is cast by the member on any resolution, the member shall not be allowed to change it subsequently. The procedure and other details of remote e-voting are described in the Notice of the AGM.

Members who have not cast their votes through remote e-voting can exercise their votes at the AGM. The Company will provide the facility of voting through Poll at the AGM Venue. The Members who have already cast their vote by remote e-voting may also attend the Meeting but shall not be entitled to cast their vote again. The cut-off date for the purpose of e-voting is September 23, 2023, and a person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by depositories as on 'cut-off date' shall only be entitled to avail

the facility of remote e-voting as well as voting at the AGM Venue. Shareholders may note that the Board of Directors in their meeting held on August

Shareholders who have not registered their email ids and/or have not updated their bank accounts:

- 1. Members holding shares in physical form and who have not registered their email addresses with the Company or with the depositories can obtain the Notice of AGM, Annual Report 2022-23, login credentials for e-voting/ joining the AGM or e-voting during the meeting, by sending form ISR-1 duly filed and signed and other relevant forms with supporting documents to Maheshwari Datamatics Pvt. Ltd. ('MDPL'), Registrar and Share Transfer Agents of the Company at mdpldc@yahoo.com or to the Company at investors@titagarh.in
- Members holding shares in demat mode may register/update their demat. account/ Depositories.
- Members are requested to update their bank details with the Company's RTA/ respective depository participants to receive the dividends when declared by the Company directly into their bank account through RBI approved electronic mode.
- 4. Members who do not opt for dividend through electronic mode, dividend warrants/ demand drafts will be sent by post to their registered addresses.
- The above information is being issued for the information and benefit of all the Members of the Company.

For Titagarh Rail Systems Limited (Formerly Titagarh Wagons Limited) Place : Kolkata Sd/-Date : 4th September, 2023 Dinesh Arya Company Secretary & Chief Compliance Officer



Manner of registering/ updating email addresses is below:

If your email id is already registered with the Company/RTA/Depositories, login details for e-voting are being sent on your registered email id. The same login credentials may also be used for attending the AGM through VC/OAVM. Shareholders who have still not registered their e-mail ID are requested to get

their e-mail ID registered, as follows: . Shareholders holding Shares in Physical Mode: Shareholders holding shares in physical mode and who have not updated their email address are requested to update their email address by writing to the Registrar and Share Transfer Agent of the Company, viz., Kfin Technologies Private Limited ("Kfintech") at einward.ris@kfintech.com, along with the copy of the signed request letter mentioning the name and address of the Shareholder, scanned copy of the Share Certificate (front and back), self-attested copy of the PAN Card, and selfattested copy of any document (eg.: Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the Shareholder.

2. Shareholders holding Shares in Dematerialized Mode: Shareholders are requested to register/update their e-mail ID with the relevant Depository Participant(s) with whom they maintain their demat accounts.

3. After due verification, the NSDL will forward you e-voting login credentials to your registered email address.

Any person who becomes a member of the company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as on the cut-off date may obtain the User Id and password in the manner as provided in the Notice of the AGM, which is available on company's website and NSDL's website.

Such members may cast their votes using the e-voting instructions, in the manner specified by the Company in the Notice of AGM.

Manner of casting vote(s) through e-voting:

a)Members will have an opportunity to cast their vote(s) on the business as set out in the Notice of the AGM through electronic voting system ("e-voting"). b)The manner of voting remotely ("remote e-voting") by members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email addresses has been provided in the Notice of the AGM. c) The facility for voting through electronic voting system will also made available at the AGM and Members attending the AGM who have not cast their vote(s)

by remote e-voting will be able to vote at the AGM

d) The login credentials for casting votes through e-voting shall be made available to the members through e-mail. Members who do not receive e-mail or whose e-mail addresses are not registered with the Company/RTA/Depository Participant(s), may generate login credentials by following instructions given in the notes to the Notice of the AGM.

e)The same login credentials may also be used for attending the AGM through For TCI Finance Limited VC/OAVM. Sd/-Deeksha Verma Place : Hyderabad **Company Secretary** Date : 04-09-2023

2023, and the Board's Report and Auditors Report thereon.

Dispatch of the Annual Report, 2023, along with the AGM Notice, Attendance Slip and Proxy Form, has been completed on September 2, 2023. The Notice of AGM is also available on the website of National Securities Depository Limited (NSDL), i.e. https://www.evoting.nsdl.com. Notice is further given that the Company is providing electronic voting facility from a place other than the venue of AGM ('remote e-voting') to the members to exercise their votes on all the resolutions set forth in the Notice of AGM. The company has engaged NSDL for providing e-voting facility. The details of remote e-voting are given below:

i) The remote e-voting will commence on Monday, September 25, 2023 at 9.00 AM and ends on Wednesday, September 27, 2023 at 5.00 PM. The e-voting module shall be disabled for voting thereafter, and no one shall be allowed to vote electronically after September 27, 2023 (5:00 PM).

ⁱ⁾ The voting rights of Members shall be in proportion to their share of the paid-up share capital of the Company as on the cut-off date i.e. September 21, 2023. iii) Notice of AGM has been sent to all the members whose names appeared in the Register of Members/Beneficial Owners as on August 11, 2023, Any person who acquires equity shares of the Company and becomes a Member after August 11, 2022, and holding shares as on the cut-off date i.e. September 21, 2023, may obtain the Login ID and Password by sending a request at rattan.namokar@gmail.com, or call at Tel: +91-33-3297-7609. Once a vote is cast by the Member, he shall not be allowed to change it subsequently.

The facility of casting vote through ballot paper will be made available at the AGM and the eligible members attending the AGM shall be able to cast their vote at AGM through ballot paper.

) The Members who cast their vote by remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again.

In case of any queries pertaining to e-voting, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for members available at the Downloads section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-222-990 or contact Mr. Amit Vishal, Senior Manager, National Securities Depository Ltd., Trade World, 'A' Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Pare!, Mumbai -400 013, at the designated email IDs: evoting@nsdl.co.in or amitv@nsdl.co.in or at telephone nos. +91 22 2499 4600/ +91 22 2499 4360

NOTICE IS ALSO HEREBY GIVEN that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, September 22, 2023 to Thursday, September 28, 2023 (both days inclusive).

By Order of the Board of Directors For Namokar Trade (India) Limited Sd/-

Ratan Lal Baid

DIN: 07060481

Managing Director

Place: Kolkata



09, 2023 had recommended a Final dividend of Rs.10/- per equity share (100%). The record date for the purposes of Final dividend for the Financial Year 2022-23 will be September 23, 2023. The Final dividend, once approved by the shareholders in the ensuing AGM will be paid on or before October 29, 2023, electronically through various online transfer modes to those shareholders who have updated their bank account details. For shareholders who have not updated their bank account details, dividend warrants/demand drafts will be sent out to their registered addresses. To avoid delay in receiving the dividend, Shareholders are requested to update their KYC with their depositories (where shares are held in dematerialized mode) and with the Company's Registrar and Share Transfer Agent viz. Cameo Corporate Services Limited (where the shares are held in physical mode) to receive the dividend directly into their bank account on the pay-out date.

Any person who acquires shares after despatch of the Notice of AGM and holding shares as on the cut-off date may obtain the login ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com by mentioning their Folio No. or DP id & Client id No.

M/s. V Suresh Associates, Practicing Company Secretaries, Chennai, has been appointed as Scrutiniser for the remote e-voting process and voting through physical ballot at the AGM

The Notice of AGM will be available on the CDSL's website www.evotingindia.com. For detailed instruction pertaining to e-voting, members may please refer to the section 'e-voting instructions' in notice of the Annual General Meeting. In case of queries or grievances pertaining to e-voting procedure, shareholders may refer the Frequently Asked Questions(FAQs) for the shareholders and e-voting user manual for shareholders available at the download section of www.evotingindia.com or may contact Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing-25th Floor, Marathon Futurex, Mafatial Mill Compounds, NM Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai- 400 013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call at toll free no. 1800 22 55 33.

Notice is also given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, that the register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from September 24, 2023 to September 30, 2023 (both days inclusive) for annual closing and for the purpose of 80th AGM.

	By order of the Board
	For The Nelliampathy Tea & Produce Company Limited
	(Sd/-)
Place : Kochi	Ajit Thomas
Date : September 04, 2023	Chairman





Date :September 2, 2023

प्रातःकाल ww.pratahkal.co

प्रे माची खरी ताकद फक्त मीरेलाच कळली होती का ?..

बहतेक.

नाही, तर अप्राप्य प्रेमाच्या पाठी ती का धावली असती? तिला का ठाऊक नव्हतं, कृष्ण हा

देव आहे नि आपण मर्त्य मानव, आपण सजीव-तो निर्जीव, आपण वेगळ्या काळातले-तो वेगळ्या युगातला?

खरं तर हे सारंच ठाँऊक होतं तिला. सत्ययुगात होऊन गेलेला नि कलियुगात मूर्तिरूपाने उरलेला कृष्ण आपला कधीच होंणार नाही. हे परेपर ठाऊक होते मीरेला. पण तो हाँडामांसाचा आहे की शेणा-मेणाचा जिवंत आहे की मेलेल याच्याशी मीरेला काहीच देणं-घेणं नव्हतं. परंपरेने मनामनात खोलवर रुजवलेल्या कृष्णप्रतिमेवर तिचं एवढं प्रेम जडलं होतं, की तिच्यासाठी या प्रेमाची निव्वळ एकतर्फी अनुभूतीच पुरेशी होती तिच्यासाठी त्याने जिवंतही व्हायला नको होतं नि तिच्या कामात कसली मदतही करायला नको होती. कारण 'तो माझा मी त्याची' या पल्याड मीरा केव्हाच पोहोचली होती. ती स्वतःला कृष्णापेक्ष

नि कष्णाला स्वतःपेक्षा कधीच वेगळी

समजत नव्हती. म्हणून त्र एकाच वेळी ती मीराही होती नि कृष्णही

शेवटी प्रेमात ही तादातम्यता तर महत्त्वाची असते. मग दुनियेच्या लेखी ते प्रेम सफल असो वा विफल खरं तर प्रेमची सार्थकता प्रेम सफल वा विफल होण्यात नसतेच. ती प्रेम होण्यातच असते. मीरेला अशीच तर कष्णाच्या प्रेमाची बाधा झाली होती. लौकिक दृष्टीने तिचं प्रेम अतार्किक नि असफल. तरीही अलौकिकदृष्ट्या मीरेचं प्रेम सफलच म्हणायला हवं. कारण मुळा-तिचं कुणावर तरी प्रेम तर जडलं होतं आणि मग प्रेमात हक्काची, स्वामित्वाची भावना येतेच कुठे? तिथे तर फक्त समर्पणाची भावना असते एवढंच नाही तर जिथे खरं प्रेम असतं; तिथे मग आपलं प्रेम आपल्याला नाही मिळालं तरी काही बिघडत नाही. कारण समोरच्याने नाही केलं प्रेम, तरी आपण असतोच की मोकळे त्याच्यावर प्रेम करायला मीरेने तेच केलं. ती कृष्णावर

नि शा. वय वर्षे ३६. नियमित कराव्या लागणाञा चाचण्या आणि त्यानंतर घ्यावी लागत असले**ली** पूर्ण विश्रांती' यामुळे वैतागलेल्या, मनात कायम स**भळ**ं नोटे होईल ना, अशी धाकधूक असणाऱ्या, सध्या पा**च** महिन्यांची गर्भवती असणाऱ्या निशाला उशिरा मातत्त्वा**चा** निर्णय घेतल्यानं होणारा त्रास सहन करावा लागत हो ' अशा अनेक निशा मोठ्या शहरांमध्ये असतील

मोट्या शहरात सध्या दिवस (दबल दन्कम नो किड्स) दाम्पत्यांची संख्या वाढत आहे. लग्नानंतर काई नवतरुण दाम्पत्यांना मूल असण्याचं महत्त्व समजत नाही. लग्नाची नवलाई, त्यानंतर आर्थिकद्रष्ट्या स्थिरस्थावर होण्याचा प्रयत्न, मुलं झाल्याने मौजमस्ती करण्याच्य स्वातंत्र्यावर येणारी गदा याचा विचार करण्यात दिवस नेघून जातात, पण वयाच्या पस्तीशीनंतर जीवनात एक पोकळी निर्माण होते आणि मल न होऊ देण्याचा निर्णय डळमळ लागतो. अखेर मुल हवंच या निर्णयापर्यंत येईपर्यंत वयाची चाळीशी येते

वादत्या वयाबरोबर स्वियांची पजननक्षमता कमी होत

PUBLIC NOTICE

My client Dnyanesh Vijay Ajgaonkar say that

he has inherited from Lalita

Chandrashekahar Ajgaonkar her cousin

brother a flat at R.B.I. Employees C.H.S. Ltd

Prabhadevi, Mumbai - 25 vide a Letter o

Administration. Further he is notifying

through this Public Notice that he is applying

for transfer of the said flat to his name.

anyone has objection inregards to the said

ransfer can convey me within 07 days from

ADV. Arun G.Deshmukh Shop No. 1

Vinavak Darshan Apartment

Ganesh Peth Lane, Dadar (W)

Date: 04.09.2023

Mumbai - 400 028

this Public Notice.

प्रेमदिवाणी

मरा स्त्री कथी

शेवटपर्यंत प्रेम करत राहिली. वास्तविक

संमिश्र

लहानपणापासन ऐकलेल्या कष्णलीलांत ती अशी काही रंगून गेली की, आपण कृष्णाच्या प्रेमात कधी पडेलो ते तिचं तिलाच कळलं नाही, यमनेच्या तीरावर रंगणाऱ्या कष्ण-गोपींच्या खेळांत ती स्वतःच दंग होऊन गेर्ल नि त्या गोपींच्या जागी स्वतःलाच पाहू

लागली, नवथर वयात ऐकलेल्या कृष्णलीलांचा तिच्यावर चांगलाच परिणा झाला आणि ती कृष्णाच्या प्रेमातच पडली तिचं त्याच्या देवरूपावर प्रेम जडलं. त्या प्रेमाच्या अनुभूतीत ती कायमची दंग राहू लागली. गंमत म्हणजे मीरा कष्णाच्या देवत्वाला भुललेली नाही. ती भूलली कृष्णात असलेल्या मानवी भावरूपांना नि कष्णांच्या या भावरूपांतच ती कायमची रमली

ती जाणन होती, हा आपला वेडेपणा आहे. दुनियेच्या दृष्टीने तर ठार वेडेपणा. पण आपल्या प्रेमाच्या आड तिने दुनियेला येऊच देलं नाही. काही कमी प्रयत्न झाले नाहीत तिला नि कष्णाला एकमेकांपासन तोडण्याचे अगदी दुनियेतूनही उठवण्याचे. पण मीरा आपल्या प्रेमावर ठाम राहिली. नाईलाजास्तव तेने लग्न केलं. राजा भोजासारखा तिला चांगला पतीही मिळाला. पण ती त्याला संसारसख नाही देऊ शकली, कारण तिच्य लेखी भोज तिच्या नि कृष्णाच्या मध्ये आलेला तिऱ्हाईत होता. तेव्हा तिने शरीराने तर नाहीच नाही, पण मनानेही भोजाला स्वीकारलं नाही, उलट मानसिक पातळीव ती कष्णाला भोगत होती नि सुखावतही होती खऱ्या प्रेमात ही ताकद असतेच. त्यासाठी खरोखरच्या कुणी भोगण्याची गरज नसतेच गरज असते. मनाने भोगण्याची. या भोगण्यातून काहीच निर्माण होत नसेल कदाचित. पण हे भोगणं वांझोटंही नसतं आयष्याला परून उरणारी ऊर्जा. प्रचंड जीवनेच्छा आणि कोणत्याही संकटाला सामोरं जाण्याची ताकद याच भोगण्यातून तर निर्माण होते

.. आणि ती केवळ कृष्णाच्य मधराभक्तीत रमली होती. असं म्हणणं म्हणजे तर तिच्यावर अन्याय करण्यासारखंच आहे. तिने भोगलं होतं कृष्णाला मीरा होऊन आणि मीरेला कष्ण होऊँन तीच मीरा होती नि तीच कृष्णही होती. तिने भेदच मिटवून टाकला होता दोघांतला, स्वतःपुरता. कारण प्रेम अभेदात असतं, हे तिला पुरतं उमगलं होतं. त्यातूनच तर उभ्या दुनियेशी लढायला लागणारं समर्थपण तिला गवसलं होतं म्हणनच म्हटलं, मीरेला प्रेमाची ताकद फळली होती बहुधा...!

क्रेडिट द्यायला हवं !

'अगं आपल्याला पिकनिकल जायचंय. किती पैसे शिल्लक आहेत घ रातलं अर्थकारण सांभाळणं ही मोठी तारेवरची कसरत असते. आपल्या बँकेत?' नवरा म्हणाला. 'कठन असणार शिल्लक, आईला जेव्हा महागाईचा आगडोंब उसळतो चेकअपला नेलं, त्यात बरेच पैसे गेले आणि शुभमला शूज घ्यायचे होते रनिंगसाठी.' ती. तेव्हा तर त्यात घर होरपळून जातं. त्याची अधिक झळ घर चालवणाऱ्या स्त्रीला बसते. तिला नुसतं घर आवरणं

'शूज याच महिन्यात घ्यायची काही गरज होती का?' तो. 'तसं नाही एवढंच काम नसतं. तर घराला

पण कार्ह दिवसांपासून तो मागे होता लागला म्हणून घेऊन म्हटलं टाकूया एकदाचे. त्या दोघांच्या संभाषणात तिलाच हार मानार्व लागली. दरवेळी आपलाच पराभव होतो, हा अनुभव तिला नव नव्हता. तरीही घरातली जबाबदारी सांभाळत होती साखरेचे भाव वाढले

म्हणून रोजचा चहा देताना कमी करण्यात आला. कडधान्य जास्त जे अर्थकारण असतं, शिजवले जाऊ लागले. प्रवासासार्ठ त्याचा पदोपदी गंभीर विचार करावा बसचा उपयोग करण्याचं ठरलं जमेल मलांच्या शाळेची फी. तेवढी कामं पायपीट करत करायची नवऱ्याचा दैनंदिन प्रवास खर्च, मुलांचा दुधाचं केबल काढून टाकला. रोजचा खाऊचा खर्च, सास-सासरे प्रमाण कमी केलं. लाँडीत कपडे यांच्या औषधांचा खर्च, मुलांचं आरोग्य देण्याचं थांबवलं. अनावश्यक इत्यादी बाबींचा खर्च बजेटमध्ये खरेदीवर निर्बंध. फक्त आरोग्ट

बसवणं कठीण होऊन जातं. सविधेवर खर्चाची मभा कधी कधी यावरून बराच काही महिने हा प्रयोग जेमतेम सगळ्यांना यशस्वी झाला, सगळ्यांनी कसाबसा समजावता समजावता तिच्या नाकी नऊ प्रतिसाद दिला. कारण एरवी राजेशाहीत येतात. कुणीच तिला समजून घेत नाही. जगण्याची सवय लागलेली. तिच्या य पुढाकाराने पैशाची बचत झाली. तीही सर्वानमते तिलाच दोषी ठरवलं जातं काय असं चुकतं तिचं? तुरळक. पण... याचं क्रेडिट तिला कमावणारे हात किती आणि खाणारे देण्याचं टाळलं गेलं. तिला त्याचं फारसं किती... सगळ्यांच्या गरजा दिवसेंदिवस सोयरसतक नव्हतं, कधी तरी कणाला वाढत चाललेल्या. तिच्या म्हणून अशा आपलीं जाणीव होईल, हाँतिला आशावाद होता. तसं पाह्यलं तर गरजा फारशा विचारात घेतल्या जात नाहीत. पण तिला संसाराचं भान असतं. आपल्या घराचं चित्र यापेक्षा वेगळं घराचं भविष्य उज्ज्वल असावं यासाठी असतं का?

Cia

8



आकार

त्यातलं म्हणून

कलकलाट होतो.

तिची धडपड असते.

लागतो.

बरं,

लिङ्गाया प्राप्त हाण्याया भीती राहत नाही. आणि पुढे जाऊन किंडनी अकार्यक्षम होईल, या भीतीने अधीपासूनच प्रीटिन्सचे सेवन कमीप्रमाणत

जाहीर सूचना मी, आम्ही, मेसर्स मास हौसिंग **डेव्हलपमेंट कॉपोरेशन** त्याचे कार्यालय ७/४९ सहयोग सी. एच. एस. एल. टी. डी. ओल्ड आनंदनगर, एम.एच.बी. कॉलनी, संतकरूझ (पूर्व) मुंबई – ४०००५५ येथे नमूद करीत आहेत की, आम्ही सदर प्रकल्पना मे सॅनराईस सी.एच.एस. लिमिटेड करिता विकासक म्हणून आम्हाला नियुक्ती करण्यात आली आहे. आम्ही सीटीएस क्रमांक ५२४, ५२४ (શ્તેહ), ५२७, ५२७ (શ્તેશ્ર) & ५२९, ५२ १ते२५) एकत्रीकरण सह सीटीएस क्रमांक ५२५, ५२५ (१ते१३) & ५२६, ५२६ (१ते७) गाव कुर्ला – १ तालुका कुर्ला, कुर्ला (पश्चिम), मुंबई-४०००७० थारक प्लॉट करीता **इच्छेचे पत्र** (लेटर ऑफ इन्टेन्ट) सक्षम प्राधिकरना करुन २१ ऑगस्ट २०२३ रोजी डी.सी.पी.आर. २०३४ च्या नियमन ३३(१०) झोपडपट्टी भूखंडासाठी आणि ३३(७) अ झोपडपट्टी नसलेल्या भूखंडासाठी अन्वये प्राप्त केले

ANUROOP PACKAGING LIMITED

CIN NO.L25202MH1995PLC093625 Registered Office: Ambiste (BK) Post Khani Tal Wada, Palghar, Maharashtra, 421303. Tel No : 022-49240182/83,

Email: info@anurooppackaging.com Website: http://anurooppackaging.com

NOTICE OF 28[™] ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 28th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Wednesday, 27th September, 2023 at 05:00 p.m. at Golden Charlot, western express highway, NH-8, Vasai, Thane, Maharashtra, 401208 to transact the business, as set out in the Notice AGM. The Company has sent the Notice of AGM on 5th September, 2023 through electronic mode to Members whose email addresses are registered with the Company Depositories in accordance with the circular issued by Ministry of Corporate Affairs dated May 5, 2020 read with circulars dated April 8, 2020 and April 13. 2020 (collectively referred to as "MCA Circulars") and SEBI Circular dated May 12, 2020.

The Annual Report for Financial Year 2022-23 is available and can be downloaded from the Company's website http://anurooppackaging.com/ and vebsites of Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com, and or the website of KFintech at https://evoting.kfintech.com. Incompliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Member are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system (e-voting) provided by M/s. KFin Technologies Private Limited ("KFintech"). The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid –up equity share capital of the Company as on Wednesday, September 20, 2023 ('cut-off date').

The remote e-voting period commences on September 23, 2023 (9:00 a.m.) and ends on September 26, 2023 (5:00 p.m.). During this period, Member may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled by M/s. KFin Technologies Private Limited ("KFintech"), thereafter Those Members, who shall be present in the AGM and had not cast their votes on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so shall be eligible to vote through ballot voting system during the AGM. The Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their votes again. Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds shares as of the cut-off date; may obtain the login ID and password by sending a request at evoting@Kfintech.com. However, if he/she is already registered with M/s. KFin Technologies Private Limited ("KFintech"), for voting then he/she can use his/her existing User ID and password for casting the votes. In compliance with the General Circular numbers 20/2020, 14/2020. 17/2020 and all other applicable laws and circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA), Government of India and Securities and Exchange Board of India (SEBI), electronic copies of the Notice of the AGM and Annual Report for fiscal 2023 will be sent to all the shareholders whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s). Shareholders holding shares in dematerialized mode, are requested to register their email addresses and mobile numbers with their relevan depositories through their depositary participants. Shareholders holding shares in physical mode are requested to furnish their email addresses and mobile numbers with the Company's Registrar and Share Transfer Agent M/s KFin Technologies Private Limited("KFintech"). For details relating to remote e-voting, please refer to the Notice of the AGM

If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting , you may refer to the Help & Frequently Asked Questions (FAQs) and E-voting use (KFintech Website) or Mr. Umesh Pandey, Manager (Unit: Affle (India) Limited) of KFin Technologies Private Limited, Selenium Tower B, Plot 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad -500032, Telangana, India or at einward.ris@kfintech.com and at evoting@kfintech.com or call KFintech'stoll free No. 1-800-3454-001 for any further clarifications

For Anuroop Packaging Limited Sd/

Akash Amarnath Sharma Managing Director DIN : 06389102

मीरा क्लीनफ्युएल्स लिमिटेड

(सीआचएन : U74120MH2012PLC234301) **नोंदणीकृत कार्यालय :** २ए/३५, बी. डी. डी. नायगाव, एस. एस. वाघ मार्ग, दादर (पूर्व), मुंबई -४०० ०१४ (महाराष्ट्र). दूर. क्र. ९१ २२ २४१्६४०६६.

ई-मेल आयडी : <u>generalmeeting@meeracleanfuels.com</u> वेबसाइट : <u>www.meeracleanfuels.com</u> माहितीची सूचना

(११ वी वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-मतदान)

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की: १) कंपनी कायदा, २०१३ (''कायदा'') च्या तरतुदी सहवाचन कॉर्पोरेट कामकाज मंत्रालय, भारत सरकार यांच्याद्वारे (एमसीय) जारी सर्व सर्वसामान्य परिपत्रके, सर्वसाधारण परिपत्रक ऊ. २/२०२२, दि. ०५.०५.२०२२ सहवाचन सर्वसाधारण परिपत्रक क्र. जी.सी. नं.२०, दि. ०५.०५.२०२०, जी. सी. नं. १४, दि. ०८.०४.२०२०, जी. सी. नं. १७, दि. १३.०४.२०२० व जी. सी. नं. १०/२२, दि. २८.१२.२०२२ (यापढे एकत्रितरीत्या एमसीए परिपत्रवे नः ८३, ।द. २३.७३.९४७.५ व जा. तो. न. ८० १२, ।द. २८.९२.९४२ (भाषुळ इकारोगाचा इन्तार भारतका म्हणून उल्लेखित) यांच्या अनुपालनांतर्गत तसेच यांच्या अधीन व कंपनी कावदा, २०१३ च्या अन्य लाग रतदुर्दीअंतर्गत एऔएमच्या यूच्येने विहित विषयांव विषारविनिमय करण्यासाठी कंपनीची ११ वी वार्षिक सर्वसाधारण ्युवरणप्रति । सभा (एसीएम) वुधवार, दि. २७.०९.२०२३ रोजी सकाळी १०:०० वाजता किडिओ कॉन्फरस्यूरी (खोरी) / इतर ऑडिओ व्हिज्युअल (ओएव्हीएम) च्या माध्यमातून एजीएम बोलावण्याच्या नोटीसमध्ये तपशीलवार विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी आयोजित करण्यात येत आहे.

- ज्या सभासदांचे ई–मेल पत्ते कंपनी/डिपॉझिंटरी पार्टिसिपंट्स यांच्याकडे नोंदवलेले आहेत अशा सर्व सभासदांन एजीएम आणि आर्थिक वर्ष २०२२ २०२३ करिताच्या वार्षिक अहवालाच्या नोटिसच्या इलेक्ट्रॉनिक प्रती सोमवार ्रे सप्टेंबर २०२३ रोजी पाठवण्यात आल्या आहेत. एमसीए परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल यांच्या कागदोपत्री प्रती सभासदांना पाठवण्याची आवश्यकता रद्दबातल आहे.
- ३) श्रीमती अपर्णा जोशी (सदस्यत्व क्रमांक एफ९७२) आणि (सी. पी. क्रमांक ६७३८) मे. अपर्णा परिचारक ॲन्ड असोसिएट्सच्या प्रोप्रायटर, कार्यरत कंपनी सचिव यांची ई-मतदान प्रणाली/प्रक्रियेकरिता परिनिरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. ुच्छेद १०८ सहवाचन कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ (सुधारित केल्यानुसार) त भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारे जारी सर्वसाधारण संभावरील सचिवालयीन निकल यांच्या अनुपालनांतर्गत कंपनी गाराचे जन्मा ताथच कर्र्यद्वार आरा तथवायारण तमायरात तायचार्यामा तम्प्रभ चाच्या अनुवार्यापाराण क्या आपल्या समासदांगा एजीएमच्या सूचनेत विचारविनिमय करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणलीची सुविध उदल्हथ करून देत आहे . याकरिता कंपनीने इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नेशनल सीब्युरिटीज (डिपॉडिटरी लिमिटेड (एनएसडीए) बांची ई-मतदाना करिता अधिकृत एजन्सी म्हणून नेमणूक केल आहे. सभासदांचा मतदान हक्क हा गुरुवार, दि. २१.०९.२०२३ अर्थात निर्धारित अंतिम तारखेनुसार कंपनीच्य प्रदानित समभाग भांडवलातील त्यांच्याद्वारे धारण केलेल्या समभागांच्या प्रमाणात असेल.



PUBLIC NOTICE

My client Dnyanesh Vijay Ajgaonkar say that

he has inherited from Vishwaji

Chandrashekahar Ajgaonkar his cousin

brother a flat at Dadar C.H.S. Ltd, Dadar,

Mumbai - 28 vide a Probate. Further he is

notifying through this Public Notice that he is

applying for transfer of the said flat to his

name. If anyone has objection inregards to

the said transfer can convey me within 07

ADV. Arun G. Deshmukh Shop No. 1

Vinayak Darshan Apartment

Ganesh Peth Lane, Dadar (W)

Date: 04.09.2023

Mumbai - 400 028

days from this Public Notice

जाते, हे वैद्यकीय शास्त्रानेच सिद्ध केलं आहे, त्यातही गर्भधारणा झाल्यास गंतागंत निर्माण होते. कित्येकदा या **व**यातल्या मातांना मधुमेह किंवा हायपरटेन्शनचा त्रास होऊ शकतो. तसंच नवजात बालकांमध्ये व्यंग निर्माण **हो**ऊ शकतं. असं प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनिता कौल सांगतात. उशिरा मातृत्वाचा निर्णय केवळ 'डिंक्स विचारसरणीची दाम्पत्य घेतात असं नाही, तर बरेचदा पतीच्या व्यवसायाखातर, कधी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठीही उशिरा मूल होऊ देण्याचा निर्णय घेणारी बरीच जोडपी आहेत

शहरातील 'हम दो' अशा पद्धतीनं राहणाऱ्य जोडप्यांना आपल्या मुलांची काळजी कोण घेणार, ह प्रश्नही सतावतो. घरकाम करणाऱ्या बायकांजवळ किंवा पाळणाघरात मुलांना ठेवणं त्यांच्यातील पालकांना रुचत नाही, अशा परिस्थितीत मग ही जोडपी मूल न होऊ देता सगळ्या बाबतीत स्थिर झाल्यावरच पालकत्व स्वीकारतात. मात्र ही दाम्पत्य सामाजिक आणि कौटुंबिव कारणांसाठी मल दत्तक घेण्याचा पर्याय टाळतात

'ॲसोचेम'या संस्थेनेही दीड हजार डिंक्स दाम्पत्यांचं सर्वेक्षण करून अशाच प्रकराचे निष्कर्ष काढले आहेत

मनोरंजन, बाहेर जेवणं, बँडेड कपडे, फिटनेस यावर महिन्याला सरासरी १५ हजार रुपये खर्च करतात. दोन आठवड्यांतून बाहेर फिरायला जाणं आणि दोन महिन्यांनंतर लहानशा सद्वीवर जाणं यावर ६० टक्के दाम्पत्य ५० हजार रुपये खर्च करतात. तसंच जोडीदाराच्या आर्थिक स्वातंत्र्याला मान्यता असणारी ही जोडपी मुलांबाबतचा निर्णय परस्पर संमतीनं टाळतात मुलांची खेळणी, शिक्षण याशिवायही त्यांच्यावर मोठ्या पणात खर्च होतो. असंही अनेक जोडप्यांना वाटतं त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक बंधनं येतात. मुलाच्या गरजा नेमकेंपणानं पूर्ण केल्यास मुलांमध्ये कॉम्प्लेंक्स येऊ शकतो, त्यातन वेगळ्या समस्या निर्माण होतील.अश

या सर्व्हेनुसार जवळपास ७५ टक्के जोडपी शॉपिंग

शंकेतूनही कित्येक जण मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतात. असं या सर्वेक्षणात म्हटलं आहे. लग्नानंतर प्रत्येक जोडप्याने समपदेशकाचा सल्ला घेऊन मुलांबाबतचा निर्णय घेतला पाहिजे; अन्यथा त्याचे सामाजिक परिणाम कालांतराने जाणवतात, असं 'इंडियन इन्स्टियूट ऑफ कौन्सिलिंग'चं म्हणणं आहे.

PUBLIC NOTICE All concerned are breeby informed that my client MR. ANANT KASHIRAM PATL, aged about 57 years, residing at Motilal Nagar No. 3, 49/387 sai Niwas Society M. G. Road Near Subhash Nagar Goregoan (West), Mumbai - 400104

Near Subhash Nagar Goregoan (West), Murnbai 400104 That the my Mother Late MRS. RUKHMINI, KASHINATH PATL was bonafide member of Allotment No. 4577/98 dated 30.10.1998 MHADA has Allotted Room No 49 Piot No. 387 Sai Niwas Society Near Subhash Nagar M. G. Road, Motial Nagar No.3, Goregaon West, Mumbai-400104, adm. area 225 sci. ft. Talka - Borivali, Mumbai Suburban District and within limits of Mumbai Registration District & Sub- District of Mumbai Suburban That MRS. RUKHMINI KASHINATH PATIL was died on 2303/2011 at Mumbai and and father Mr. KASHINATH ARJUN PATIL also died on 24 06 1979 at Mumbai Leaving behind them Legal heirs MRS. PRABHAVATI AGGHUATH SALV (daughter) & SAVITA HARICANDRA BANBARKAR, (daughter) as the only legal heirs and successors That MRS. PRABHAVATI RAGUNATH SALVI, MRS SAVITA HARICANDRA BANBARKAR & MRS VUYA VUAY NAGAM bad released their undivided shares in respect of the salt Ropun

MHS: SAVI /A HARICANDIXA BANBANKARA & MRS. VIJAY NAGAM had released their undivided shares in respect of the said Room permises in facur of MK. NMAN Rekasin Douk permises in facur of MK. NMAN Rekasin Douk permises in facur of MK. NMAN Rekasin Douk dated Borivali.
That if any person's claiming any right, title or claim, objection of whatsoever in nature pertaining to the legal heirs ship in respect of the said Room premises.
That if any person's claiming any right, title or claim, objection of whatsoever in nature and contact with me, alongwith relevant documents. within 15 days of publication of presumed that there is or right, con claim by anyone and the same has been waived.
Dated the DS² day of Sentember 2023

करण्याची काही गरज नाही. उलट मधुमेही रुग्णाने नेहमीप्रमाणे साधारण ०.८ ग्रॅम गुणिले वजन एवढ्याप्रमाणात प्रोटिन्सचे सेवन केले पाहिजे. मात्र किंडनीचा त्रास होत असेल तर प्रथिनांचे सेवन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियंत्रणात ठेवावे.

C Cre मधुमेह आणि प्रथिने मधुमेह झालेल्या रुण्णंनी पुढे जाऊन किडनीचा त्रास होईल वा आशंकेने प्रथिनांचे सेवन कमी प्रमाणात करावे काय? नाही मधुमेही रुण्णाने प्रथिनां हफजे प्रोटित्सचे सेवन आवश्यक तेवढ्य ्रुपिए निर्मात्रामाणे करावला हवे. मधुमेही रुग्णाने औषधोपचार पथ्यपाणी, व्यावाम (विशेषत: चालणे) वगेरे नियमाने केल्या किंडनीचा त्रास होण्याची TAK



γ	() Iddid dichen icidians. o c
अ) पॅनकार्ड	अ) मूळ प्रतितील दरपत्रक-
क) कॉन्ट्रॅक्टर परवाना.	
ड) जी. एस. टी. नोंदणी प्रमाणपत्र.	सही/-
इ) इसारा रक्कमेचा डी.डी	संवर्णन (डॉ. प्रशांत स्साळ)
टिपः - सदर कोटेशन नगरपरिषदेच्या	मुख्याधिकारी,
www.ambarnathcouncil.net या संकेतस्थळावर उ	पलब्ध आहे. अंबरनाथ नगरपरिषद, अंबरनाथ

दिपेश म्हात्रे फाऊंडेशन दहीहंडी उत्सवाला गतिमंद मुलांचा गोविंदा पथक करणार धम्माल... 'महाबली बजरंग बली' धार्मिक कार्यक्रम होणार

दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातुन शहरातील तरुणाईला आकर्षित करण्यासाठी यंदा शहरातील प्रमुख रस्त्यावर चौकात शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकार्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमा सह लाखो रुपयांच्या बक्षिसाच्या दही हंडी उभारण्याचे आयोजन केल्याने यंदा दही हंडी मंडळावर बक्षिसांची खैरात केली जाणार असल्याचे दिसून येत आहे. डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाचे युवा नेते दिपेश म्हात्रे फाऊंडेशन च्या माध्यमातून लाखो रुपयांच्या पारितोषिक असलेले लाख मोलाची दही हंडी उभारण्यात आली आहे. यानिमित्ताने डोंबिवलीत पहिल्यांदा 'महा बली बजरंग बली' धार्मिक कार्यक्रम होणार असून अनेक सामाजिक संस्थांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान होणार आहे अशी माहिती युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे

डोंबिवली, दि. ४ (वार्ताहर) : यांनी सांगितले. डोंबिवली पश्चिमेकडे कडील सम्राट चौकात होणाऱ्या दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आवर्जून उपस्थित राहणार आल्याचेही संगीतले.या दही हंडी उत्सवात पहिले पारितोषिक १ लाख रुपये तर महिला गोविंदा पथकास ५१ हजार तर इतर गोविंद पथकास अनेक पारितोषिक असे एकूण १५ लाख रुपयांची पारितोषिक देण्यात येणार आहे. यावेळी फिरते रुग्णवाहिकेची सोय केली जाणार आहे.गायक आनंद शिंदे व मराठी अभिनेते संतोष जुईकर यांचंबरोबर अनेक सेलिब्रेटी या दहीहंडी उत्सवात हजेरी लावणार आहे. क्षितिज संचालित गतिमंद मुलांच्या शाळेतील विद्यार्थी सकाळी ११ वाजता गतिमंद दहीहंडी फोडणार आहेत.या मुलांसाठी सुरक्षा ठेवण्यात आली आहे.

Registration bearing No. 10759 dated 14th June, 2022 have been lost. If any person/s who find it, is requested to return the same to me at below mentioned address and further all person are hereby informed not to deal or carry out any transaction with anyone on the basis of the missing or lost document. If anyone has already carried out or being carried out kindly inform the undersigned in writing having address at Adv. Kajal Dedhia A/402. Sant Sudhama CHSL, Shivaji Nagar Road, Vakola Bridge, Santacruz (East), Mumbai - 400 055 within 7 days from this present. Place : Mumbai Date: 5th September, 2023 sd/-Adv. Kajal Dedhia

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public

on behalf of my client Mrs. Payal

Naitik Shah, Vide Agreement for

Sale dated 14th June, 2022 vide

registration bearing No. BRL-9-9887-2022 dated 14th June, 2022

executed between Rite Developers

Private Limited being Promoter and

Mrs. Paval Naitik Shah being

Allottee, Mrs. Payal Naitik Shah

became the owner of Flat No. B/ 602

alongwith Mechanical Parking No. 14 in Rite Nectar Phase II at Ashra

Colony Road, 376, Dattapada


Road, Borivali East, Mumbai - 400

066. The Original Registered

2 alongwith Original Receipt

जाहीर नोटीस तमाम जनतेस या जाहीर नोटीसव्दारे सुचित **करण्यात येते की** मौजे गंधारे, तालुका कल्याण. जि ठाणे कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण हद्दीतील स. नं.५४(पै) & ५५(पै), यावरील मोहन हाईटस मधील क्वीन्सगेट बिल्डींग ए-विंग पाचवा मजला, सदनिका क्रमांक ५०४, क्षेत्र १४५० चौ.फट बिल्टअप या) वर्णनाच्या सदनिकेची मिळकत श्री, नरेश के. धनराजानी, कु. दिपा निहालचंद मलुकानी उर्फ सौ. . श्मा एन. धनराजानी व श्रीमती. सावित्रीबाई के. धनराजानी यांचे संयुक्तीक नावे मालक म्हणुन होती. सावित्रीबाई के. धनराजानी यांचे निधन दिनांक 14-3-2018 रोजी झाले, त्यांचे पश्चात १) श्री. नरेश के धनराजानी (मुलगा) २)सौ. पूनम उर्फ चंद्रा हसानंद विधानी(मुलगी), ३)सौ. पुनम उर्फ विमला ॅमिना उर्फ मिरा दादलानी(मुलगी), ४)सौ. कुंगवाणी(मुलगी), ५)सी. सिमा हरी रमेशलाल तोतलानी (मुलगी), ६)सौ. कविता शांकरलाल अंदानी(मुलगी) हे एकमेव कायदेशीर वारस आहेत. सदरहु सदनिकेची मिळकत श्रीमती. सावित्रीबाई के धनराजानी यांचे मृत्यु पश्चात श्री. नरेश के. धनराजानी, कु. दिपा निहालचंद मलकानी उर्फ सौ.रेश्मा एन. धनराजार्न यांचे नावे मालक म्हणून ताबे कब्जा मध्ये असन. सदरह मिळकत श्री नरेश के धनराजानी यांना सारस्वत को ऑप बँक लि. खडकपाडा शाखेत गह कर्जाकरीता तारण म्हणन गहाण ठेवायची आहे. तरी मयत सावित्रीबाई के धनराजानी यांचे वारसांबाबत तसेच सदरहु सदनिका sस्तांतरण, गहाण ठेवणे बाबत कोणत्याही व्यक्ती. संस्था, बॅंक इ. यांना गहाण, दान, बक्षीस किंवा लिन किंवा वारस हक्क अधिकार असल्यास सदर नोटीस प्रसिध्द झाल्यापासुन १४ दिवसांचे आत खाली दिलेल्या ात्यावर योग्य त्या पुराव्यानिशी संपर्क साधावा व लेखी उरकत नोंदवावी. मुद्तीत कोणाचीही हरकत न आल्यास आमचे अशिल हरकत नाही असे ग्राह्य धरून निम्न ereोखित मिळकतीबाबत कर्ज काढुन बॅंक अथवा वेत्तीय संस्थेचा बोजा चढवतील याची नोंद घ्यावी. सौ. श्रुती सचिन मलबारी

वकील उच्च न्यायालय.मंबई. कार्यालय बी-२०१, दसरा मजला, सावंत प्लाझा बेलवली रोड, बदलापूर (प). मो. क्र. ९३२१४०१०१०



PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Israr Ahmed Abul Hasan Khan, the owner of Shor No. 8, Ground floor, K wing, Chandresh Residency, Lodha Complex, Mira Road East, Thane 401107, expired on 04/03/2011. On behalf of my client, Mr Shahid Asrar s/o. Late Israr Ahmed Abul Hasan Khan, the undersigned advocate hereby invites claims o objections from other heir/s o claimant/s or objector/s for the transfer of the shares and interest of the deceased member in the said shor within a period of 14 days from the publication of this notice, with copies o proofs to support the claim/objection. I no claims/objections are received within the period prescribed above, my client shall be at the liberty to deal with the shares and interest of the deceased member in the manner he deems fit. Sd Place: Mira Road, Thane A. Karimi Date: 05/09/2023

Advocate High Court 004, B-31, Amrapali Shanti Nagar, Sector 11, Near TMT Bus Stop Mira Road East, Thane 40110

जाहीर नोटीस याद्वारे नोटीस दिली जाते की माझे अशील, श्री. संदिप उत्तम गांगुर्डे राहणार- सदनिका क्रमांक ३०३, तिसरा मजला, "भाऊ को राहणार सदानेका क्रमाक ३०३, तिसरा मजला, "भाऊ को-ऑपरेटीव् होऊसिंग संसायवी लिमिटेड, 'गात-विरार, विरार पूर्व-४९१३०५ १) श्री. संदिप उत्तम गांगुर्ड, १) सुमन उत्तम गांगुर्ड, ३) उत्तम भिकाजी गांगुर्ड हे विदेष्ठी या मालमतेच्या मलक होते पर्युत माड्रो अधील, श्री. संदिप उत्तम गांगुर्ड, ह्यांच दुर्दानी दिनाक गांगुर्ड, व वडील उत्तम भिकाठी गांगुर्ड, यांच दुर्दानी दिनाक ०४/४२/०२१ व ०१/०६/२०२१ रोजी निधन झाले, त्यामुळे स्था ादनिकेचे कायदेशीर <u>दोन</u> वारस आहेत. 1) श्री. संदिप उत्त गांगुर्ड. हे (मुलगा) व सौ. पवार पुष्पा उत्तम (लग्ना नंतरचे नाव) पुष उत्तम गांगुर्ड. ही (मुलगी) कायदेशीर वारस आहे इतर कोणी। नाहा. रूणून आम्ही याद्वारे दावा किंवा आक्षेप आमंत्रित करतो के फीणत्याही व्यक्तीने त्या सदनिकेच्या विरोधात किंवा लाव्य वेरोधात किंवा त्यावर कोणताही दावा किंवा आक्षेप असल्याचे भसले तरी त्याने प्रकासनाच्या तारखेपासन १४ दिवसांच्या आत भामच्या अधिवक्ता कार्यालयाला लेखी कळवण्याची आवश्यकत श्री.डी.एस.तिवारी दिनांक :- ०५/०९/२०२३ (उच्च न्यायालय वकील पत्ता-दुकान नं. १९ आकांक्षा टॉवर, रेल्वे स्टेशनजवळ, नालासोपारा पूर जाहीर नोटीस या नोटीसीब्दारे सर्व लोकांस कळविण्यात येते की माझे अशील श्रीमती. नबिना रामकुमार मिश्रा फ्लॅट नं. डी १०४, पहिला मजला, मधुवन पार्क फेस २ को. ऑ. हौ. सो, लि., तिरुपती नगर, बोळिंज, विरार (प), ता. वसई. जि. पालघर. या फ्लॅटची मालक आहे. कै. श्री. रामकुमार डी. मिश्रा आणि श्रीमती नबिना तमकुमार मिश्रा हयांनी सयुक्तपणे सदर फ्लॅट नं. डी ९०४ श्री राजकुमार रमेशकुमार सेठी यांच्याकडून दिनांक १७/०४/२०१८ रोजी करारनामाद्वारे कायमचे विकत वेतला आहे. सदर करारनामा दुय्यम निबंधक, वसई ' पांच्याकडे नोंदणी झाली असून त्यांचा अनुक्रमांक ३२५२/२०१८ असा आहे. कै. श्री. रामकुमार डी. मिश्रा दिनांक ३१/०३/२०२१ रोजी वसई (पू.) येथे मयत झाले. त्यांच्या मृत्यु झाल्यानंतर त्यांची पत्नी श्रीमती. नबिना रामकमार मिश्र आणि मुलगा श्री. नितेश रामकुमार मिश्रा हे दोघे कायदेशीर वारसदार आहेत.

श्रीमती. नबिना रामकुमार मिश्रा यांनी फ्लॅट नं. डी / १०४ आणि शेयर्स स्वतःच्या नावे करण्यासाठी, सोसायटी मधे अर्ज आणि नाव हस्तांतरित करण्यासाठी लागणां महत्वाचे सर्व कागदपत्रे सोसायटी ला देऊन स्वतःची प्रक्रिया पर्ण केली आहे. दसरे वारसादार श्री नितेश ामकुमार मिश्रा यांनी सदर फ्लॅट नं. डी / १०४, आणि गेयर्स श्रीमती. नबिना रामकुमार मिश्राच्या नावे करण्यासाठी ना हरकत दाखला लिहन दिला आहे. सोसायटीनी पण सदर फ्लॅट आणि शेयर्स (१००%) श्रीमती. नबिना रामकुमार मिश्राच्या नावे केले आहे. तरी सदर फ्लॅट आणि शेयर्स वर कोणाही इसमाच अथवा संस्थेचा कोणत्याही प्रकारे हल्क दावा अधिकार वा हितसंबंध असल्यास तशा व्यक्ती अथव संस्थेने सदर नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासन ४ दिवसांच्या मुदतीचे आत निम्नस्वाक्षरीका पांचेकडे कागदोपत्री पुराव्यासह खालील पत्यावर लेखी कळवावे. अन्यथा तसा कोणाचाही कोणताही हक्क दावा, अधिकार वा हितसंबंध नाहीत व असल्यास सोडून दिले आहेत असे गुहित धरून सदर मिळकतीचा ग्रस्तावित व्यवहार पूर्ण केला जाईल. सही

ॲड. नयन बी. जैन

५. भाऊसाहेब वर्तक हॉल, आगाशी रोड, विरार (प), ता. वसई, जि. पालघर

स्टर ११ व्या एजीएमच्या अजेंड्यामध्ये खालील बाबींचा समावेश असेल :

सामान्य विषय

- ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी कंपनीचे लेखापरीक्षित स्वतंत्र आर्थिक विवरणपत्रे आणि त्यावरील संचालक मंडळ आणि लेखापरीक्षकांचे अहवाल प्राप्त करणे, विचारात घेणे आणि स्वीकारणे.
- श्री. लवेश रामचंद्र जाधव (डीआयएन ०६६५२०८८) यांच्या जागी एका संचालकाची नियुक्ती करणे, जे रोटेशनद्वारे निवृत्त होत आहेत व पात्र असल्याने स्वतःच्या पुनःनियुक्तीसाठी प्रस्ताव सादर केला होता.

विशेष विषय

Place : Thane

Date : 05* September, 2023

- अधिकृत शेअर भांडवल रु. १००,००,००,०००/ (रु. शंभर कोटी) वरून रु. १५०,००,००,०००/ (एकशे करण्यात आले असून ते पुढीलप्रमाणे वाचावे :
- ए) कंपनीचे अधिकृत शेअर भांडवल रु. १५०,००,००,०००/ (रु. एकशे प्रवास कोटी फक्त) प्रत्येकी रु. १,०० (रु. एक मात्र) च्या रु. १५०,००,००,०००/ (एकशे प्रवास कोटी) इक्विटी शेअर्समध्ये विभागले गेले आहे
- श्रीमती मीरा शिवाजी घोलप संचालक (डीआयएन : ०२८८१७९७) यांच्या रु. १६०,०९,६६,२००.०० च्या असरकित कर्जाचे कंपनीच्या समधागांमध्ये परिवर्तन करणे
- श्री शाम शिवाजी घोलप, (डीआयएन ०१७६७७८८) यांची कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्ती करणे.
- दूरस्थ ई-मतदान कालावधी रविवार, २४ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ०९:०० वाजता सुरू होईल. आणि . गेळवार, २६ सप्टेंबर २०२३ रोजी संध्याकाळी ५००० वाजता संपेल, ती संपल्यानंतर कोणतीडी टरस्थ ई–मतदान सुविधा उपलब्ध करून दिली जाणार नाही आणि एनएसडीएलद्वारे सुविधा प्रक्रिया अक्षम केली जाईल
- ज्या सभासदांनी एजीएमच्या आधी ठरावांवर दूस्थ ई-मतदानाद्वारे आपले गत दिलेले असेल ते व्हीसी/ ओएव्हीएमच्या माध्यमातून एजीएममध्ये सहमाग घेऊ शकतील/ उपस्थित राष्ट्र शकतील, परंतु त्यांना अशा ठरावांवर पुन्हा मतदान करता येणार नाही.
- बी) दरस्थ ई-मतदानादारे मत न दिलेले व एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातन उपस्थित असलेले सभासद एजीएमदरम्यान ई-मतदानाद्वारे मत देण्यास पात्र असतील व याकरिता त्यांच्याकरिता ई-मतदान सविधा उपलब्ध असेल.
- सी) गरुवार, दि. २१.०९.२०२३ अर्थात निर्धारित अंतिम तारखेनसार ज्या व्यक्तीचे नाव सभासदांचे रजिस्टर किंव डेपॉझिटरीजद्वारे तयार करण्यात आलेल्या लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये नोंद असेल असे सभासद केवळ दरस्थ ई-मतदान किंवा एजीएममध्ये ई-मतदान संविधा प्राप्त करण्यास पात्र असतील. दरस्थ ई-मतदान किंव ज़ीएममध्ये ई-मतदान सुविधेद्वारे मतदानाचे विस्तृत निर्देश एजीएमच्या सूचनेत दिलेले आहेत.
- डी) एजीएमच्या सूचनेच्या पाठवणीपश्चात एखाद्या व्यक्तीने कंपनीचे शेअर्स संपादित केले असतील व कंपनीची सभासद बनली असेल वीनिर्धारित अंतिम तारीख अर्थात गुरुवार, दि. २१.०९.२०२३ रोजीनसार भागधारु समासद अपना जासने प्राम्त्रपार आरत्व आर्थ्य जात्व युर्गाय युर्गाय प्रति प्रान्ति करून किंवा <u>evoting@nsdl.co.in</u> व असल्यास सदर व्यक्ती एजीएमच्या सूचनेत निर्देशित प्रक्तिरयेचे पालन करून किंवा <u>evoting@nsdl.co.in</u> व generalmeeting@meeracleanfuels.com येथे विगंती पाठवूत युवर आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकेल. तथापि, एखादी व्यक्ती ई–मतदानाकरिता यापूर्वीच सीडीएसएल/एनएसडीएलकडे नोंदणीकृत असल्यास सदर व्यक्ती मत देण्यासाठी विद्यमान युजर आयडी व पासवर्डचा वापर करू शकेल.
- र्ड) इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाकरिताच्या सुविधेशी संबंधित तक्रार निवारणास जबाबदार व्यक्तींचा तपशील खालीलप्रमाणे आहे
- रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंट (आरटीए) ॲड्रॉइट कॉर्पोरेट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड (ॲड्रॉइट) - ई-मेल आयडी : <u>info@adroitcorporate.com</u>
- ई-मतदान एजन्सी : नॅशनल सीक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) -मेल आयडी : <u>evoting@nsdl.co.in</u>
- मीरा क्लीनफ्युएल्स लिमिटेडचे कंपनी सचिव नाव : श्रीमती भावना निशांत देसाई

ठिकाण : मुंबई

दिनांक: ०५.०९.२०२३

ई-मेल आयडी : generalmeeting@meeracleanfuels.com

- एफ)कागटोपत्री स्वरूपातील भागधारक असलेल्या ज्या सभासदांनी अजुमूही कंपनीचे रजिस्ट्रार व ट्रान्सफ एत्रंट (आरटीए मे. ऑड्रॉइट कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायक्टेट लिमिटेड) यांच्याकडे किंवा त्यांच्या डिपॉझिटरी पोर्टिसिपंटकडे नोंदणीकृत वा अद्ययावत केलेले नसतील त्यांनी त्यांच्या ई-मेल पत्त्यासह त्यांच्या पॅन कार्डच्य स्व-साक्षांकित प्रतीसमवेत त्यांचा फोलिओ /डीमॅट खाते क्रमांक नमुद्द करून मीरा क्लीनफ्युएल्य लिमिटेड - एजीएम २०२२-२३ शीर्षांतर्गत info@adroitcorporate.com या ई-मेलकर विनंती पाठकू generalmeeting@meeracleanfuels.com या ई-मेलवर सीसी चिन्हांकित करून विनंती पाठवावी
- जी) काही शंका असल्यास सभासदांनी <u>www.evoting.nsdl.com</u> च्या download section वर उपलब्ध सभासदांकरिताचे Frequently Asked Questions (FAQs) व सभासदांकरिताचे e-voting manua वाचावे किंवा दर, क्र. ०२२-४८८६ ७००० व ०२२-२४९९ ७००० वर संपर्क साधावा किंवा अनभव तक्सेना, उप व्यवस्थापक यांना <u>evoting@nsdl.co.in</u> येथे संपर्क साधावा.
- एच) कॉर्पोरेट मंत्रालयाचे परिपत्रक क्र. १७/२०२०, दि. १३.०४.२०२० अंतर्गत एजीएम आयोजित करणार्र सूचना कंपनीची वेबसाइट <u>www.meeracleanfuels.com</u> वर तसेच आरटीए अँड्रॉइट कॉर्पेरिट सर्व्हिस् प्रायन्हेट लिमिटेड (अँड्रॉइट) यांची वेबसाइट<u>www.adroitcorporate.com</u> वर अपलोड काण्यात आलेली आहे व एजीएम विम् वन्त्रा प्रत्याचे <u>प्राण्य विम्याद्वप्रधाद्वप्राण्य प्रत्या</u> वर्ष् जर्मराज कर्मराज कर्मराज आलेली आहे व एजीएम विम् वन्त्र एस्स्डीएम (दूस्य ई-मतदान मुविधा पुर्विणारी एजन्सी)ची बेबसाइट www.evoting.nsdl.com वरही उपलब्ध आहे.

मीरा क्लीनफ्युएल्स लिमिटेड करिता
श्रीमती मीरा एस. घोलप
(अध्यक्षा)
डीआयएन : ०२८८१७९७